



सोलापूर विद्यापीठ, सोलापूर  
व्यवस्थापन परिषदेच्या १०५ व्या बैठकीचा कार्यवृत्तांत  
गुरुवार, दि.२२ जून, २०१७ दुपारी ०१:०० वा.

व्यवस्थापन परिषदेची १०५ वी बैठक गुरुवार, दि.२२ जून, २०१७ रोजी दुपारी ०१:०० वाजता व्यवस्थापन परिषद सभागृहात मा. कुलगुरुमहोदय यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

बैठकीस खालीलप्रमाणे उपस्थिती होती.

अ.क्र.	सदस्याचे नांव	पद
१)	प्रा. डॉ. मालदार एन. एन. - मा. कुलगुरु	अध्यक्ष
२)	मा. शिक्षण संचालक (उच्च शिक्षण) पुणे यांचे प्रतिनिधी डॉ. देशपांडे एस. एम., विभागीय सहसंचालक, सोलापूर विभाग, सोलापूर	सदस्य
३)	डॉ. घनवट ए. ए.	सदस्य
४)	श्री. पाटील बी. पी., संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ	कायम निर्मात्रित
५)	डॉ. शेवाळे बी. सी., वित्त व लेखा अधिकारी	कायम निर्मात्रित
६)	प्रा. पी. प्रभाकर, प्रभारी कुलसचिव	सदस्य सचिव

**स्वागत:**

मा. प्र. कुलसचिव यांनी मा. अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्यांचे स्वागत केले.

**अभिनंदन:**

राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत सन २०१६-१७ मध्ये निःस्वार्थ भावनेने व निष्ठेने समाजाची सेवा करणाऱ्यांना त्यांच्या अंगिकृत कामात प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या निःस्वार्थ सेवेचा यथोचित गौरव करण्याच्या दृष्टीने खाली नमूद केल्याप्रमाणे राज्यस्तरीय पुरस्कार देण्याचा महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दि.१७ जून, २०१७ रोजीच्या शासन निर्णयान्वये जाहीर केले आहेत. त्यामूळे सर्व संबंधितांचे अभिनंदन करण्यात आले.

**१) सर्वोत्कृष्ट विद्यापीठ (स्मृतिचिन्ह)**

अ.क्र.	विद्यापीठाचे नांव
१)	सोलापूर विद्यापीठ, सोलापूर

**२) सर्वोत्कृष्ट कार्यक्रम समन्वयक (स्मृतिचिन्ह व रु.१०,०००/-)**

अ.क्र.	कार्यक्रम समन्वयकाचे नांव	विद्यापीठाचे नांव
१)	डॉ. कांबळे बब्रुवान नामदेव	सोलापूर विद्यापीठ, सोलापूर

### ३) कार्यक्रम अधिकारी प्रशंसा प्रमाणपत्र पुरस्कार

अ.क्र.	कार्यक्रम अधिकार्याचे नांव	महाविद्यालय / विद्यापीठ
१)	डॉ. विरभद्र चनबस दंडे	द. भै. फ. दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय, सोलापूर (सोलापूर विद्यापीठ, सोलापूर)
२)	श्री. राख लक्ष्मण तात्या (पुणे विभाग)	विद्या विकास मंडळाचे यशवंत चव्हाण महाविद्यालय, करमाळा, जि. सोलापूर (राष्ट्रीय सेवा योजना सहायक शिक्षण संचालक + २ स्तर)

### अनुपस्थिती:

व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस डॉ. नंदनवार डी. आर., प्रभारी सहसंचालक, (तंत्र शिक्षण) पुणे मा. संचालक (तंत्र शिक्षण) यांचे प्रतिनिधी यांनी दूरध्वनीद्वारे अनुपस्थित राहण्याबाबत विनंती केली होती. त्यांच्या अनुपस्थितीची नोंद घेवून मान्यता देण्यात आली. मा.अवर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई हे व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस अनुपस्थित होते.

सदर बैठकीत खालील प्रमाणे कामकाज झाले.

[ ०१ ] २३ मे, २०१७ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करणे व कार्यवाही अहवालाची नोंद घेणे.

ठराव: २३ मे, २०१७ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून सर्वानुमते कायम करण्यात आला व कार्यवृत्तांतावर केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[ ०२ ] महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२ (१२) नुसार, मा. कुलगुरु यांनी नियतकालाने विद्यापीठाच्या कामाचा अहवाल व्यवस्थापन परिषदेसमोर सादर.

(टिपणी: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२ (१२) नुसार, मा. कुलगुरु यांनी नियतकालाने विद्यापीठाच्या कामाचा अहवाल व्यवस्थापन परिषदेसमोर सादर करणे आवश्यक आहे.

सबब, मा. कुलगुरु यांचा विद्यापीठाच्या कामाचा अहवाल व्यवस्थापन परिषदेसमोर सादर).

ठराव: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२ (१२) नुसार मा. कुलगुरु यांनी सादर केलेल्या दि.०१/०४/२०१७ पासून दि.०७/०६/२०१७ पर्यंतच्या आढावा अहवालाची नोंद घेण्यात आली.

[ ०३ ] दि.२०/०३/२०१७ रोजी संपन्न झालेल्या विशेष कक्ष स्थायी समितीच्या बैठकीचा कार्यवृत्तांत विचारार्थ.

(टिपणी: दि.२०/०३/२०१७ रोजी विशेष कक्ष स्थायी समितीची बैठक संपन्न झाली. सदर बैठकीचा कार्यवृत्तांत शिवाजी विद्यापीठ दंडक क्र.१५८(५) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ ठेवणे गरजेचे आहे.

सबब, उक्तप्रमाणे विशेष कक्ष स्थायी समितीच्या बैठकीचा कार्यवृत्तांत व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

ठराव: दि.२०/०३/२०१७ रोजी संपन्न झालेल्या विशेष कक्ष स्थायी समितीच्या बैठकीचा कार्यवृत्तांतास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ ०४ ] अॅड. श्री. अभिजीत कुलकर्णी यांना प्रस्तूत विद्यापीठाचे उच्च न्यायालय मुंबई येथील पॅनेल अॅडव्होकेट म्हणून नियुक्ती करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: अॅड. श्री. अभिजीत कुलकर्णी यांनी दि.१९/०५/२०१७ रोजी मा. कुलगुरु यांना पत्र पाठवून ते मे, २००५ पासून वकिली व्यवसाय करीत असून, महाराष्ट्रातील विविध प्राधिकरणाच्या वतीने न्यायालयीन कामकाज पाहत आहे. असे नमूद करुन त्यांना प्रस्तूत विद्यापीठाचे उच्च न्यायालय मुंबई येथील पॅनेल अॅडव्होकेट म्हणून नियुक्ती करावी अशी विनंती केली आहे. सोबत दि.१९/०५/२०१७ रोजीचे पत्र जोडले आहे.

सद्यस्थितीत मा. उच्च न्यायालय मुंबई येथे विद्यापीठाच्या वतीने कामकाज पाहण्यासाठी खालील नमूद वकिलांचे पॅनेल गठीत करण्यात आलेले आहे.

- १) अॅड. श्री. एस. डी. टोकडे
- २) अॅड. श्री. पी. एन. जोशी
- ३) अॅड. श्री. आय. एम. खैरदी

सबब, अॅड. श्री. अभिजीत कुलकर्णी यांना प्रस्तूत विद्यापीठाचे उच्च न्यायालय मुंबई येथील पॅनेल अॅडव्होकेट म्हणून नियुक्ती करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: उच्च न्यायालय मुंबई येथील पॅनेल अॅडव्होकेट मध्ये अॅड. श्री. अभिजीत कुलकर्णी यांचा समावेश करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ ०५ ] मा. विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, सोलापूर विभाग यांचे सोलापूर विद्यापीठाने नोव्हेंबर, २०११ ते नोव्हेंबर, २०१२ या कालावधीत केलेल्या अधिकारी /कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्चितीस मान्यता देण्याबाबतचे पत्र क्र.विससं/ उशि/ सोविसो/२०१७/९९१, दि.१६/०५/२०१७ रोजीचे पत्र विचारार्थ.

(टिपणी: नोव्हेंबर, २०११ ते नोव्हेंबर, २०१२ या कालावधीत भरती झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन निश्चितीचे प्रस्ताव मा. विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, सोलापूर विभाग, सोलापूर यांच्याकडे त्या-त्या कालावधीत सादर करण्यात आले होते. तथापि, दरम्यानच्या काळात सदर भरतीवर महाराष्ट्र शासनाकडून चौकशी समिती नियुक्त केलेली होती. चौकशी समितीने सदर भरतीची चौकशी करुन अहवाल शासनास सादर केलेला आहे.

यानुसार महाराष्ट्र शासनाकडून पत्र क्र. मा. अवर सचिव, महाराष्ट्र शासन यांचे पत्र क्र.संकीर्ण २०१३ / प्र. क्र. (५५८ / १३) / विशि १, दि.०९/०३/२०१६ अन्वये मा. अवर सचिव, महाराष्ट्र शासन यांनी श्री. मेटकरी यु. व्ही. उपकुलसचिव, श्री. शिंदे एस. एन. सहायक कुलसचिव, श्रीमती पांढरे डी. एन. कक्ष अधिकारी व श्री. व्हनमाने पी. ए. नळकारागीर हे वगळता उर्वरित कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या वैध असल्याचे आढळून आले आहे. यामुळे त्यांचे वेतन निर्धारण नियमित करण्यात यावे अशी दिलेली सूचना रद्द समजण्यात याव्यात. तसेच सोलापूर विद्यापीठाने नोव्हेंबर, २०११ ते दि.०८ नोव्हेंबर, २०१२ या कालावधीत केलेल्या शिक्षकेत्तर अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या नेमणूका, त्यांचे वेतन निर्धारण बाबतची तपासणी करुन आवश्यक ती कार्यवाही विहित नियमानुसार करण्यात यावी, असे मा. विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, सोलापूर विभाग यांना प्रस्तूत विद्यापीठास कळविलेले होते.

या अनुषंगाने मा. विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, सोलापूर विभाग, सोलापूर यांच्या कार्यालयाकडून सदर कालावधीत नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची तपासणी केलेली आहे व काही कर्मचाऱ्यांची सुनावणी प्रत्यक्षात उपस्थितीत राहून प्रस्तूत विद्यापीठात घेतलेली आहे. तदनंतर शासनाच्या पत्रानुसार कागदपत्र तपासणी व सुनावणीअंती सदर कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्चितीस मान्यता मिळणे आवश्यक होते.

तथापि, अद्याप वेतन निश्चितीस मा. विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, सोलापूर विभाग यांची मान्यता प्राप्त झालेली नाही अथवा कागदपत्र तपासणी व सुनावणी अहवालही अद्याप या कार्यालयाकडे प्राप्त झालेला नसल्याने, पुनश्च: याबाबत मा. विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, सोलापूर विभाग यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात आलेला होता.

तदनंतर सदर कार्यालयाने विद्यापीठात भरती झालेल्या कर्मचाऱ्यांचे पुनश्च: वेतन निश्चिती फॉर्म सादर करण्याबाबत कळविलेले होते. याअन्वये मा. विभागीय सहसंचालक,

उच्च शिक्षण, सोलापूर विभाग यांच्या कार्यालयाकडे तत्कालिन कालावधीत सादर केलेल्या वेतन निश्चिती फॉर्मच्या छायांकित प्रति पुनश्चः अग्रेषित करण्यात आलेले आहे. तथापि, अद्याप वेतन निश्चितीस मान्यता मा. विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, सोलापूर विभाग यांच्या स्तरांवर प्रलंबित आहे.

मा. शिक्षण संचालक, (उ.शि.) पुणे यांनी दि.२१/०४/२०१७ रोजी प्रलंबित प्रश्नाबाबत आयोजित केलेल्या आढावा बैठकीत वेतन निश्चितीच्या मान्यतेसंदर्भात मा. विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, सोलापूर विभाग, सोलापूर यांच्यामार्फत सचिव स्तरावर बैठक आयोजित करुन सदर प्रकरण निर्गत करावे असे तोंडी निर्देश दिलेले असल्याने, याप्रकरणी मा. विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, सोलापूर विभाग, सोलापूर यांना त्यांच्या स्तरावरुन त्वरीत बैठकीचे आयोजन करुन विद्यापीठास सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आलेली होती.

या अनुषंगाने मा. विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, सोलापूर विभाग, सोलापूर यांनी नोव्हेंबर, २०११ ते नोव्हेंबर, २०१२ या कालावधी नियुक्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्चितीस मान्यता देणेकामी सदर कालावधीतील कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढी अद्यावत करुन वेतन निश्चितीचा प्रस्ताव, त्यांच्या मूळ सेवापुस्तकासह तसेच अन्य सर्व कागदपत्रासह, उदा. परिविक्षा कालावधी पूर्ण झाल्यामूळे नियमित केल्याचे विद्यापीठाचे पत्र इ. पुढील कार्यवाहीसाठी सादर करावे, असे कळविले आहे.

या पत्रास अनुसरुन प्रस्तूत विद्यापीठाने दि.०७/०६/२०१७ रोजीच्या पत्रान्वये मा. विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, सोलापूर विभाग, सोलापूर यांना त्यांनी कळविलेली कार्यवाही त्यांच्या कार्यालयाकडून प्राप्त होणाऱ्या प्रारंभिक वेतन मंजूरीस मान्यता प्राप्त झाल्यानंतर करावी लागणार असल्याने, प्रारंभिक वेतन मंजूरीस मान्यता द्यावी अशी विनंती केलेली आहे. सद्यःस्थितीत संबंधित कालावधीत भरती झालेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन शासनाकडून सेवार्थ प्रणालीद्वारे होत आहे.

सबब, मा. विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, सोलापूर विभाग, सोलापूर यांचे पत्र क्र.विससं/उशि/सोविसो/२०१७/९९९, दि.१६/०५/२०१७ रोजीचे पत्र विचारार्थ).

**ठरावः** दि.२१/०४/२०१७ रोजी मा. शिक्षण संचालक, पुणे यांच्या समवेत झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने शासनाचे आदेश आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्याचे सर्वानुमते ठरले.



[ ०६ ] छोट्या संवर्गातील मागासवर्गीय आरक्षित पदे भरण्याबाबत कार्यपध्दती बाबतचे शासन परिपत्रक सर्व संलग्नित महाविद्यालये व विद्यापीठ आस्थापना विभागास माहितीस्तव व योग्य त्या पुढील कार्यवाहीस्तव पाठविणे व व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत माहितीस्तव ठेवणे आवश्यक असल्याने, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२(७) मधील तरतूदीनुसार मा. कुलगुरुमहोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव.

(टिपणी: उपरोक्त शासन परिपत्रकान्वये छोट्या संवर्गामध्ये आरक्षणाची पदे भरण्याबाबतची कार्यपध्दती कशी असावी याबाबत सूचना देण्यात आलेल्या असून, त्यानुसार केलेल्या कार्यवाहीबाबत, संबंधित नियुक्ती प्राधिकार्यांनी बिंदुनामावलीमध्ये शेरा या स्तंभामध्ये अद्यावत नोंद घेणे आवश्यक राहिल असे कळविले असून, सदर शासन परिपत्रक सर्व प्रशासकीय विभागांनी त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या सर्व विभाग प्रमुखांना / नियुक्ती प्राधिकार्यांच्या निदर्शनास आणावा असे आदेश पारित केले आहे.

उपरोक्त शासन परिपत्रक सर्व संलग्नित महाविद्यालये व विद्यापीठ आस्थापना विभागास माहितीस्तव व योग्य त्या पुढील कार्यवाहीस्तव पाठविणे व व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत माहितीस्तव ठेवणे आवश्यक असल्याने, त्यास महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२(७) मधील तरतूदीनुसार मा. कुलगुरुमहोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मान्यता दिली आहे.

सबब, छोट्या संवर्गातील मागासवर्गीय आरक्षित पदे भरण्याबाबतची कार्य पध्दतीबाबतचे शासन परिपत्रक सर्व संलग्नित महाविद्यालये व विद्यापीठ आस्थापना विभागास माहितीस्तव व योग्य त्या पुढील कार्यवाहीस्तव पाठविणे व व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत माहितीस्तव ठेवणे आवश्यक असल्याने, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२(७) मधील तरतूदीनुसार मा. कुलगुरु महोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव).

ठराव: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२(७) मधील तरतूदीनुसार मा. कुलगुरुमहोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[ ०७ ] विशेष कार्यासन अधिकारी श्री. एस. ए. नारकर यांना दि.१८/०४/२०१७ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेतील ठरावानुसार व दि.१७/१२/२०१६ रोजीच्या शासन निर्णयानुसार एक वर्षाची मुदत वाढ दिल्याची बाब माहितीस्तव.

(टिपणी: शासन निर्णय क्र.संकिर्ण-२७१५ / प्र. क्र./ १०० / १३, दि.०८ जानेवारी, २०१६ नुसार, विविक्षित कामासाठी कंत्राटी पध्दतीने विशेष कार्यासन अधिकारी (अभियांत्रिकी विभाग), विशेष कार्यासन अधिकारी (वित्त व लेखा विभाग) या पदाची मुलाखत घेवून, निवड समितीचा अहवाल स्विकारून दि.१२/०४/२०१६ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली आहे. त्याअनुषंगाने श्री. एस. ए. नारकर यांना नियुक्ती आदेश क्र.SUS/Esst/२०१६/३७०५, दि.१३/.०४/२०१६ रोजीच्या नियुक्ती आदेशान्वये विशेष कार्यासन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सदर आदेशानुसार श्री. एस. ए. नारकर हे दि.१८/०४/२०१६ रोजी रुजू झाले असून त्यांचा कालावधी हा दि.१७/०४/२०१७ रोजी संपणार असल्याने त्यांनी मुदतवाढी संदर्भात दि.१७/०४/२०१७ रोजी अर्ज सादर केला होता.

सदर बाब धोरणात्मक असल्याने श्री. एस. ए. नारकर यांना किती कालावधीसाठी मुदतवाढ द्यावी याबाबतचा विषय दि.१८/०४/२०१७ रोजीच्या बैठकीमध्ये सादर करण्यात आला असता, त्यामध्ये खालीलप्रमाणे ठराव झालेला आहे.

ठराव:	विशेष कार्यासन अधिकारी श्री. एस. ए. नारकर यांचा १ वर्षाचा कालावधी दि.१७/०४/२०१७ रोजी संपत असल्याने त्यांना २०१७ ते २०१८ या एका वर्षासाठीची मुदतवाढ देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली. तसेच श्री. एस. ए. नारकर यांना प्रवास भत्ता व दैनिक भत्ता अनुज्ञेय राहिल.
-------	---

सदर ठरावाच्या अनुषंगाने व शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र.संकिर्ण-२७१५/प्र.क्र.१००/१३, दि.१७/१२/२०१६ रोजीच्या शासन निर्णयानुसार मासिक परिश्रमिक व भत्त्यांची परिगणना करून त्यांना ₹५०,६००/- इतके मासिक पारिश्रमिक आदा करण्यात आले आहे.

ठराव: विशेष कार्यासन अधिकारी श्री. एस. ए. नारकर यांना दि.१८/०४/२०१७ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेतील ठरावानुसार व दि.१७/१२/२०१६ रोजीच्या शासन निर्णयानुसार एक वर्षाची मुदत वाढ दिल्याच्या बाबीची नोंद घेण्यात आली.

[ ०८ ] विद्यापीठ कर्मचारी कल्याण निधी या योजनेतून कर्मचाऱ्यांना कर्ज वितरीत केल्याची बाब माहितीस्तव.

(टिपणी: विद्यापीठातील कार्यरत कर्मचाऱ्यांना आजारपण, मुलांचे / मुलींचे शिक्षण, लग्न कार्य इ. वेळी आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने विद्यापीठाने "विद्यापीठ कर्मचारी कल्याण निधी" ही योजना कार्यान्वित केली असून यासाठी तयार केलेल्या नियमावलीस दि.२५ ऑगस्ट, २०१५ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक कर्मचाऱ्यांकडून रक्कम रु.१००/- प्रति महिना कर्मचारी कल्याण निधी खात्यामध्ये जमा करण्यात येते. सदर योजनेसाठी तयार केलेल्या नियमावलीतील नियम क्र.१० मध्ये खालीलप्रमाणे नमूद केले आहे.

नियम क्र.१०	कर्मचारी कल्याण निधी योजनेतील निधी वितरण समिती खालीलप्रमाणे असेल व त्यास खालीलप्रमाणे वितरणाचे सर्व अधिकारी असतील. मात्र समितीने घेतलेले निर्णय त्या-त्या वेळेच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सादर करण्यात यावेत. वेळोवेळी व्यवस्थापन परिषदेचे मार्गदर्शन घेण्यात यावे.
-------------	---

मा. कुलगुरु : अध्यक्ष

मा. वित्त व लेखा अधिकारी : सदस्य

मा. कुलसचिव : सचिव

वरील नियमानुसार आजपर्यंत कर्मचाऱ्यांच्या मागणीप्रमाणे सदर समितीने खालीलप्रमाणे निधी वितरीत केलेला आहे.

अ. क्र.	कर्मचाऱ्यांचे नाव व पदनाम	बैठकीचा दिनांक	मागणी रक्कम	मंजूर निधी रुपये
१)	श्री. दुर्गे शशिकांत विजय प्रयोगशाळा परिचर	०४/०२/२०१६	५०,०००/-	५०,०००/-
२)	श्री. दिलपाके उत्तम गिरजप्पा सहायक कक्ष अधिकारी	०५/०३/२०१६	५०,०००/-	२५,०००/-
३)	श्री. आवटे यशवंत पंडीत शिपाई		५०,०००/-	२५,०००/-
४)	श्री. कोळी मारुती कलप्पा	०६/०५/२०१६	५०,०००/-	२५,०००/-
५)	श्री. कांबळे ज्ञानदेव सिताराम सहायक कुलसचिव	०८/०६/२०१६	५०,०००/-	५०,०००/-
६)	श्री. खंडागळे अशोक रामचंद्र चौकीदार	०२/०६/२०१७	५०,०००/-	५०,०००/-

उक्त सर्व कर्मचाऱ्यांना बैठकीतील निर्णयानुसार मंजूर करण्यात आलेला निधी वितरीत करण्यात आलेला आहे.

सबब, वरील कर्मचाऱ्यांना निधी वितरीत केल्याची बाब माहितीस्तव).

ठराव: विद्यापीठ कर्मचारी कल्याण निधी या योजनेतून खालील कर्मचाऱ्यांना कर्ज वितरीत केल्याच्या बाबीची नोंद घेण्यात आली.

अ. क्र.	कर्मचाऱ्यांचे नाव व पदनाम	बैठकीचा दिनांक	मागणी रक्कम	मंजूर निधी रुपये
१)	श्री. दुर्गे शशिकांत विजय प्रयोगशाळा परिचर	०४/०२/२०१६	५०,०००/-	५०,०००/-
२)	श्री. दिलपाके उत्तम गिरजप्पा सहायक कक्ष अधिकारी	०५/०३/२०१६	५०,०००/-	२५,०००/-
३)	श्री. आवटे यशवंत पंडीत शिपाई		५०,०००/-	२५,०००/-
४)	श्री. कोळी मारुती कलप्पा	०६/०५/२०१६	५०,०००/-	२५,०००/-
५)	श्री. कांबळे ज्ञानदेव सिताराम सहायक कुलसचिव	०८/०६/२०१६	५०,०००/-	५०,०००/-
६)	श्री. खंडागळे अशोक रामचंद्र चौकीदार	०२/०६/२०१७	५०,०००/-	५०,०००/-

[ ०९ ] विद्यापीठ कर्मचारी कल्याण निधी या योजनेतून श्री. पठाण जाकिर रशिद, सुतार यांना कर्ज वितरीत केल्याची बाब माहितीस्तव.

(टिपणी: विद्यापीठातील कार्यरत कर्मचाऱ्यांना आजारपण, मुलांचे / मुलींचे शिक्षण, लग्नकार्य इ. वेळी आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने विद्यापीठाने "विद्यापीठ कर्मचारी कल्याण निधी" ही योजना कार्यान्वित केली असून यासाठी तयार केलेल्या नियमावलीस दि.२५ ऑगस्ट, २०१५ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली आहे. या योजनेतर्गत प्रत्येक कर्मचाऱ्यांकडून रक्कम रु.१००/- प्रति महिना कर्मचारी कल्याण निधी खात्यामध्ये जमा करण्यात येते. सदर योजनेसाठी तयार केलेल्या नियमावलीतील नियम क्र.१० मध्ये खालील प्रमाणे नमूद केले आहे.

नियम क्र.१०	कर्मचारी कल्याण निधी योजनेतील निधी वितरण समिती खालीलप्रमाणे असेल व त्यास खालीलप्रमाणे वितरणाचे सर्व अधिकार असतील. मात्र समितीने घेतलेले निर्णय त्या-त्या वेळेच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सादर करण्यात यावेत. वेळोवेळी व्यवस्थापन परिषदेचे मार्गदर्शन घेण्यात यावे.
-------------	--

मा. कुलगुरु : अध्यक्ष

मा. वित्त व लेखा अधिकारी : सदस्य

मा. कुलसचिव : सचिव

सदर समितीची दि.०९/०६/२०१७ रोजी बैठक संपन्न झाली असून त्यामध्ये खालीलप्रमाणे ठराव संमत झाला आहे.

ठराव:	श्री. पठाण जे. आर., सुतार यांना त्यांच्या वडिलांच्या वैद्यकिय उमचारासाठी रुपये ५०,०००/- बिन व्याजी आदा करण्यास, सदरची रक्कम समान २० हप्त्यात त्यांच्या दरमहा वेतनातून कपात करून घेण्यास व सदरची बाब पुढील व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत माहितीस्तव सादर करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.
-------	--

उक्त ठरावानुसार श्री. पठाण जे. आर., सुतार यांना मंजूर करण्यात आलेला निधी वितरीत करण्यात आलेला आहे.

सबब, श्री. पठाण जे. आर., सुतार यांना विद्यापीठ कर्मचारी कल्याण निधी मधून कर्ज वितरीत केल्याची बाब माहितीस्तव).

ठराव: विद्यापीठ कर्मचारी कल्याण निधी या योजनेतून श्री. पठाण जाकिर रशिद, सुतार यांना रु.५०,०००/- बिन व्याजी कर्ज वितरीत केल्याच्या बाबीची नोंद घेण्यात आली.

[ १० ] श्री. कुलकर्णी गिरीश अनंत, विद्यापीठ अभियंता यांची Superintending Archaeological Engineer Group A (Gazetted) या पदावर प्रतिनियुक्तीवर (deputation) निवड झाल्याने धारणाधिकार (Lien) देण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: श्री. कुलकर्णी गिरीश अनंत हे प्रस्तूत विद्यापीठाच्या आस्थापनेवर दि.०४/११/२०१० पासून विद्यापीठ अभियंता या पदावर कार्यरत आहेत. श्री. कुलकर्णी यांनी Archaeological Survey of India, Govt. of India, New Delhi यांचेकडील Superintending Archaeological Engineer Group A (Gazetted) या पदासाठी विभागप्रमुखामार्फत विहित मार्गाने अर्ज सादर केला होता. त्यास अनुसरून मा. कुलगुरुमहोदय यांच्या मान्यतेने या कार्यालयाचे पत्र क्र.SUS/ESTT/२०१६/८१२७, दि.२४/०८/२०१६ रोजी त्यांचा अर्ज विहित मार्गाने अग्रेषित करण्यात आला होता. सदर विभागाने श्री. कुलकर्णी यांचे मागील ५ वर्षांचे गोपनीय अहवाल सादर करण्याबाबत कळविले असता, मा. कुलगुरुमहोदय यांच्या मान्यतेनुसार या कार्यालयाचे पत्र क्र.SUS/ESTT/२०१७/८९६, दि.०२/०२/२०१७ अन्वये श्री. कुलकर्णी यांचे मागील ५ वर्षांचे गोपनीय अहवाल पाठविण्यात आले होते. त्यानुसार Shri. P. G. Kaladharan, Director (Administration) Government of India, Archaeological Survey of India, New Delhi यांनी दि.०३/०५/२०१७ रोजीच्या पत्रान्वये श्री. कुलकर्णी जी. ए., विद्यापीठ अभियंता यांची Superintending Archaeological Engineer Group A (Gazetted) या पदावर ३ वर्षासाठी प्रतिनियुक्तीवर (deputation) निवड झाली असल्याचे कळविले आहे.

तसेच याबाबत श्री. कुलकर्णी जी. ए. यांनी दि.२०/०५/२०१७ रोजीच्या पत्रान्वये सदर पदावर रुजू होण्यासाठी प्रस्तूत विद्यापीठाच्या मूळ विद्यापीठ अभियंता पदावरील दोन वर्षांचा धारणाधिकार मंजूर करण्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा, अशी विनंती केली आहे.

महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांचा शासन निर्णय क्र.नियुक्ती-२१० / (प्र.क्र.३३७ / २०१०) / म.शि.५, दि.२३/०८/२०१० रोजीच्या निर्णयान्वये जास्तीत जास्त दोन वर्षासाठी धारणाधिकार मंजूर करता येईल, अशी तरतूद करण्यात आली आहे.

याबाबत कार्यालयीन निवेदन असे की, सदरचे पद हे प्रतिनियुक्तीचे (Deputation) असल्याने त्यांना पाठविल्यास विद्यापीठ अभियंता हे पद तेवढ्या कालावधीकरिता रिक्त राहणार आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या कार्यालयीन कामकाजात पद रिक्त राहिल्याने अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.

सबब, श्री. कुलकर्णी गिरीश अनंत, विद्यापीठ अभियंता यांची Superintending Archaeological Engineer Group A (Gazetted) या पदावर प्रतिनियुक्तीवर (deputation) निवड झाल्याने धारणाधिकार (Lien) देण्याची बाब विचारार्थ).

ठराव: श्री. गिरीश अनंत कुलकर्णी यांचा अर्ज विहित मार्गाने अग्रेषित करताना धारणाधिकार (Lien) मिळणेबाबतची प्रशासकीय अडचण सदर अर्जाच्या टिपणीवर नमूद केलेली आहे. तसेच आजमितीस व नजीकच्या भविष्यात सोलापूर विद्यापीठात अनेक आवश्यक व तातडीची अभियांत्रिकी विभागांशी संबंधित बांधकामे व इतर महत्वाची कामे आणि प्रस्ताव प्रलंबित व प्रस्तावित आहेत. सोलापूर विद्यापीठात "विद्यापीठ अभियंता" हे एकच पद आहे. त्यामुळे विद्यापीठाची निकड व विकास कामावर होणारा संभाव्य परिणाम, तसेच श्री. गिरीश अनंत कुलकर्णी यांना सेवा करिअर उपलब्ध संधीचा विचार करून याबाबत शासन निर्णय क्रमांक नियुक्ती-२०१० / (प्र. क्र.३३७ / २०१०) / म. शि.-५, दि.२३/०८/२०१०; बाब क्र.१, ३ व ४ नुसार, मा. कुलगुरु यांनी निर्णय घ्यावा असे एकमताने मान्य करण्यात आले.

मा. कुलगुरु तथा अध्यक्ष महोदयांच्या परवानगीने येणारे आयत्या वेळेचे विषय:

[११(१)] लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय, सोलापूर या महाविद्यालयाच्या ठिकाणाचे स्थानांतरणास शासनाची सहमती घेणे कामी शासनास प्रस्ताव सादर करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: मा. प्राचार्य, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय, सोलापूर यांनी जून, २०१७ पासून सम्राट चौकातील रावजी सखाराम हायस्कूलच्या इमारतीत सद्यस्थितीत महाविद्यालय सुरु असून, सदरचे महाविद्यालयाचे स्थलांतर हे नवीन बांधलेल्या सिटी सर्वे नं. १४२८, मोदी खाना, सात रस्ता, सोलापूर येथे स्थलांतरीत करण्यास परवानगी मिळणेबाबत दि.२७/०४/२०१७ रोजीच्या पत्रान्वये विद्यापीठास कळविले आहे.

दरम्यानच्या कालावधीत महाराष्ट्र शासनाने दि. ०१/०३/२०१७ पासून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ लागू केलेला आहे. याकरिता महाविद्यालयाचे ठिकाणाचे स्थानांतरणकरिता महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम ११८(३) मध्ये राज्य शासनाची सहमती घेतल्यानंतर विद्यापीठाकडून परवानगी देण्यात येईल, असे नमूद केलेले आहे.

त्यानुसार विद्यापीठाकडून दि.१७/०५/२०१७ रोजीच्या पत्रान्वये सदरच्या महाविद्यालयास प्रस्ताव सादर करणे कामी कळविण्यात आले आहे.

सदरच्या महाविद्यालयाने दि.१८/०५/२०१७ रोजीच्या पत्रान्वये रयत शिक्षण संस्थेने सन १९८९ मध्ये सुरु केलेले संस्थेच्या सम्राट चौकातील रावजी सखाराम हायस्कूलच्या जागेत/इमारतीत महाविद्यालय सुरु असून, शासनाने सदरचे महाविद्यालयास सन २००६ मध्ये सि. सर्व्हे नं.१४२८ मोदी खाना, सात रस्ता, सोलापूर येथील ७०४८.८७ चौ. मिटर एवढ्या जागेत २२ खोल्यांची इमारतीमध्ये महाविद्यालयाचे स्थलांतर करणेबाबत स्थानिक व्यवस्थापन समितीने निर्णय घेतलेला असून, त्याप्रमाणे परवानगी मिळणेबाबतची शासनास शिफारस करण्याकरिता या कार्यालयास प्रस्ताव प्राप्त झाला आहे.

सबब, उक्त प्रमाणे सदरच्या महाविद्यालयास नूतन इमारतीत स्थलांतरीत करण्यासाठी शासनाची सहमती मिळणेसाठीचा प्रस्ताव शिफारशीसाठी विद्यापीठास प्राप्त झाला असून, त्यास मान्यता देण्याकरिता विद्यापीठाकडून शासनास शिफारस करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय, सोलापूर या महाविद्यालयाच्या ठिकाणाचे स्थानांतरणास शासनास शिफारस करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

**[११(२)] परीक्षा विभाग, कार्यालय आणि विद्यार्थी यांच्याकरिता झेरॉक्सिंगच्या कामाचे वार्षिक दरकरार करून कामाचे आदेश दिलेली बाब माहितीस्तव.**

(टिपणी: परीक्षा विभाग, कार्यालय आणि विद्यार्थी यांच्याकरिता झेरॉक्सिंगच्या कामाचे वार्षिक दरकरार करण्याबाबत दि.१९/०५/२०१७ रोजीच्या मान्यतेने दुसरी मुदत वाढ देवून ई-निविदा मागविण्यात आल्या होत्या. सदर मागणीस अनुसरून विभागाकडे एकूण दोन ई-निविदा प्राप्त झाल्या होत्या. प्राप्त झालेल्या दोन निविदाधारकांच्या तांत्रिक निविदा उघडण्याकरिता मा. कुलगुरुमहोदय यांनी मान्यता दिलेली आहे. सदर मान्यतेस अनुसरून निविदा उघडणे समितीसमक्ष उघडून तांत्रिक निविदेचा पात्र / अपात्रतेचा तौलनिक तक्ता तयार केला असता, दोनही निविदाधारक तांत्रिकदृष्टीने पात्र ठरले असून पात्र / अपात्रतेचा तपशील खालीलप्रमाणे:

अ.क्र.	निविदाधारकांचे नाव	पात्र / अपात्र
१)	मे. संतोष प्रिंटर्स, सोलापूर	पात्र
२)	श्री. ई टेंडरींग सर्व्हिसेस, सोलापूर	पात्र

वरीलप्रमाणे तांत्रिकदृष्ट्या पात्र ठरलेल्या दोन निविदाधारकांच्या दराच्या निविदा दि.३०/०५/२०१७ रोजी निविदा उघडणे समिती समक्ष उघडून दराचा तौलनिक तक्ता तयार केला असून तौलनिक तक्ता सोबत अवलोकनार्थ जोडला आहे. तौलनिक तक्त्यामधील मे. संतोष प्रिंटर्स, सोलापूर या फर्मचे दर सर्वात कमी असून फर्म आणि त्यांनी दिलेले दराचा तपशील खालीलप्रमाणे:

A-3 Size Paper (Single side)	0.95 ps	A-4 Size Paper (Single side)	0.45 ps
A-3 Size Paper (Both side)	Rs.1.25	A-4 Size Paper (Both side)	0.70 ps

वरील कामाकरिता रु.४,००,०००/- अक्षरी रुपये चार लाख फक्त इतका खर्च अपेक्षित असून सदरचा खर्च विभागाकडील Photocopy charges या अंदाजपत्रकीय शिर्षकातून खर्ची टाकावा लागणार आहे. उपरोक्त कामाकरिता होणारा खर्च रुपये एक लाखाच्या पुढे असल्याने सदरचा विषय खरेदी समिती, वित्त व लेखा समिती व व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेणे आवश्यक आहे. तथापि, वरील काम हे सेवा पुरविणे या प्रकारात मोडते व सदर बाबीस व्यवस्थापन परिषदेने ठराव क्र.२१ दि.२१/०७/२०११ नुसार मान्यता दिलेली आहे.

आगामी काळात होणाऱ्या व्यवस्थापन परिषद बैठकीकरिता लागणारा कालावधी व विभागाकडील फोटोकॉपीच्या कामाची निकड पाहता महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ च्या कलम १२ (७) नुसार, मे. संतोष प्रिंटर्स, सोलापूर या फर्मसोबत वार्षिक दरकरार करून कामाचे आदेश देण्यास मा. कुलगुरु महोदय यांनी मान्यता दिलेली आहे.

सबब, सदरची बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

**ठराव:** महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२(७) मधील तरतूदीनुसार मा. कुलगुरुमहोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.



[११(३)] विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा पालकासह, शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी यांचा विमा उतरविण्याचा प्रस्ताव विचारार्थ.

(टिपणी: १) सन २०१६-१७ या वर्षासाठी विद्यापीठ व विद्यापीठांशी संलग्नित असणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थी पालक व शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी यांचा विमा उतरविण्यासाठी दि.०३/०५/२०१७ ते दि.२९/०५/२०१७ या दरम्यान दै. सकाळ या वर्तमानपत्रातून जाहीर ई-निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यास अनुसरून एकूण चार ई-निविदा विमा कंपनीकडून प्राप्त झाल्या. प्राप्त निविदा दि.३१/०५/२०१७ रोजीच्या मान्यतेनुसार उघडण्यात येवून निविदाधारकांच्या तांत्रिक बाबी तपासण्यात आल्या. त्यापैकी चारही विमा कंपनीच्या निविदेत नमूद केल्याप्रमाणे सर्व बाबी बरोबर आहेत. त्यास अनुसरून दि.०३/०६/२०१७ रोजीच्या मान्यतेनुसार दि.०५/०६/२०१७ रोजी चारही निविदाधारकांच्या दरांची निविदा उघडण्यात आली तसेच निविदेतील दराबाबत पडताळणी करण्यासाठी मा. कुलगुरुमहोदय यांच्या मान्यतेने त्रिसदस्यीय पडताळणी समिती घेण्यात आली. पडताळणी समितीने खालीलप्रमाणे दिलेल्या अहवालानुसार श्रीराम जनरल इन्सुरंस कंपनी लि. जयपूर यांचे दर विद्यार्थी व त्यांचे पालकासह ₹७९/- व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यासाठी ₹६३/- इतका असून ते (L१) असल्याबाबत व सदर निविदाबाबत खालीलप्रमाणे बाबी सुचविलेल्या आहेत.

1. As per above comparative statement Shriram insurance co. ltd Jaipur is L1, however Their Registration is out of Maharashtra.
2. EMD amount is not received from any of the insurance company for which Maharashtra any notification is not supported.

त्यापैकी सर्वात कमी दर असलेली श्रीराम जनरल इन्सुरंस कंपनी लि. जयपूर या कंपनीचे दर प्रति विद्यार्थी व त्याचे पालकासह ₹७९/- व प्रति शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी ₹६३/- इतका देण्यात आला असल्याने त्या कंपनीकडून विमा उतरविण्याची शिफारस करण्यात आली. शिफारशीनुसार श्रीराम जनरल इन्सुरंस कंपनी लि. जयपूर यांच्याकडून विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा पालकासह, शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी यांचा विमा उतरविण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

२) सन २०१६-१७ या वर्षात संलग्न महाविद्यालयाच्या विद्यार्थी त्याचे पालक तसेच शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी यांचा विमा उतरवतेवेळी महाविद्यालयाकडून विमा रक्कमपोटी ₹१५/- स्विकारण्यात येवून ₹९/- विमा कंपनीस व ₹६/- स्टूडंट एड फंड या जमा शिर्षकाखाली विद्यापीठाकडे जमा करण्यात येत असत. सन २०१७-१८ या वर्षात विद्यार्थी त्याचे पालक यांच्यासाठी विमा रक्कम ₹७९/- इतकी असल्याने स्टूडंट एड फंड या जमा शिर्षकाखाली विद्यापीठाकडे जमा करण्यात येत असलेली रक्कम जमा करता येत नाही. तरी सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात स्टूडंट एड फंड या जमा शिर्षकाखाली विद्यापीठाकडे जमा करण्यात येत असलेला वाटा रद्द करण्यास व सन २०१७-१८ या वर्षासाठी महाविद्यालयाकडून विमापोटी आकारण्यात येणारी रक्कम ₹७९/- इतकी स्विकारण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा पालकासह, शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी यांचा विमा श्रीराम जनरल इन्सुरंस कंपनी लि. जयपूर या कंपनीकडून प्रति विद्यार्थी व त्याचे पालकासह ₹१००/- (₹७९/- विमा रक्कम + ₹२१/- स्टूडंट एड फंड) व प्रति शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी ₹६३/- याप्रमाणे शै. वर्ष २०१७-१८ पासून विमा उतरविण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[११(४)] मे. गोदावरी एन्टरप्रायजेस, मनुष्यबळ पुरवठादार, शॉप नं.५४-५५, पहिला मजला, अलिभाई टावर, शिवाजी नगर, नांदेड यांनी विद्यापीठास दि.०१/०४/२०१७ पासून दि.३१/०३/२०१८ पर्यंत कार्यालयीन कामासाठी मनुष्यबळ पुरवठा करित असल्याने, संबंधितांना केंद्र शासनाच्या नियमानुसार सेवा कर (Service Tax) देण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: मे. गोदावरी एन्टरप्रायजेस, मनुष्यबळ पुरवठादार, नांदेड यांना विद्यापीठाकडून रितसर पुरवठा आदेश दि.३१/०३/२०१७ रोजी मिळालेला असून, त्यानुसार विद्यापीठाकडे सुरक्षा ठेव व इतर सर्व गोष्टींची पूर्तता केलेली आहे. ई-निविदेत दिल्यानुसार किमान वेतन व इतर चार्जेसनुसार आम्हास पुरवठा आदेश देण्यात आलेले आहेत. केंद्र सरकारचे परिपत्रक दि.२० जून, २०१२ आणि दि.११ जुलै, २०१४ नुसार या परिपत्रकात विद्यापीठ हे Educational Service देत असल्याने, त्यांना सुरक्षा रक्षक, साफसफाई व स्वच्छता सेवा आणि विद्यार्थी ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस, मेस केटरिंग फीसाठी सेवा कर (Service Tax) माफ आहे. परंतु विद्यापीठ घेत असलेली सेवा ही मनुष्यबळ पुरवठा (संगणक लेखनिक, प्रयोगशाळा सहायक, डेटा ऑपरेटर, वाहन चालक, प्रयोगशाळा परिचर, शिपाई, माळी) इ. वर्गातील असून, या सेवेसाठी सर्व्हिस टॅक्स हा शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे देय होतो. तरी आम्हास माहे एप्रिल, २०१७ च्या देयकासोबत नियमानुसार सेवा करासह (Service Tax) देयक आदा करावे अशी विनंती केली आहे.

सबब, मे. गोदावरी एन्टरप्रायजेस, मनुष्यबळ पुरवठादार, नांदेड हे दि.०१/०४/२०१७ ते दि.३१/०३/२०१८ या कालावधीकरिता विद्यापीठास मनुष्यबळ पुरवठादार करत असल्याने, त्यांना माहे एप्रिल, २०१७ पासून सेवा कर (Service Tax) देण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: मे. गोदावरी एन्टरप्रायजेस, मनुष्यबळ पुरवठादार, शॉप नं.५४-५५, पहिला मजला, अलिभाई टावर, शिवाजी नगर, नांदेड यांना दि.०१/०४/२०१७ पासून केंद्र शासनाच्या नियमानुसार १५% सेवा कर (Service Tax) देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[११(५)] Quick Heal Foundation (QHF) व सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्याची बाब व सामंजस्य कराराचा (MoU) मसूदा मान्यतेस्तव.

(टिपणी: Quick Heal Foundation (QHF) तर्फे खालील उपक्रम राबविले जातात.

- 1) online course on "Cyber Security Awareness"
- 2) Earn & Learn Scheme for Students
- 3) Faculty Development Programme

उपक्रम क्र.१ व २ हे BCA, B.Sc (CS / IT), MCA or M.Sc (CS / IT) च्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहेत. तसेच उपक्रम ३ हा C व C++ हे कॉम्प्युटरचे विषय शिकविणाऱ्या शिक्षकांसाठी उपयुक्त आहे.

सदरचा सामंजस्य करार केल्यास विद्यापीठ व महाविद्यालयातील BCA, B.Sc (CS / IT), MCA or M.Sc (CS / IT) विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना उपक्रम १, २ व ३ चा लाभ घेता येईल.

सबब, Quick Heal Foundation (QHF) व सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्याची बाब व सामंजस्य कराराचा (MoU) मसूदा मान्यतेस्तव).

**ठराव:** Quick Heal Foundation (QHF) व सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्यामध्ये सामंजस्य करार (MoU) करण्यास व सामंजस्य कराराच्या मसूद्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

मा.कुलगुरु यांच्या परवानगीने बैठक संपल्याचे प्रभारी कुलसचिव यांनी जाहीर केले.

सही/-  
सदस्य सचिव  
व्यवस्थापन परिषद

सही/-  
अध्यक्ष  
व्यवस्थापन परिषद